

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/ ६९८ /२०१३
दिनांक : २६ / ०७ / २०१३

प्रति,


मा.....
सदस्य, विधी समिती,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी - ४११ ०१८.

विषय :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची सभा
दिनांक ०२/०८/२०१३ रोजी आयोजित केलेबाबत

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार
दिनांक ०२/०८/२०१३ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील
महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची
कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

प्रत : १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी १८.
मा.विधी समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक ५

दिनांक : ०२/०८/२०१३

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०२/०८/२०१३ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक १९/०७/२०१३ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.४) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) डॉ. के.अनिल रॉय, वैद्यकीय अधिकारी यांना र.रु.१५६००-३९१०० ग्रेड वेतन ७६०० या वेतनश्रेणीमध्ये आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावर पदोन्नतीने नेमणूक देण्यास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक ०२/०८/२०१३ चे सभेत घेण्याचे निर्णयाप्रमाणे)


विषय क्र.२) मिलिटरी डेअरी फार्मचे नदीतील पंपिंग करून मिळणारे पाणी बंद झाल्याने व त्यांची दैनंदिन पाण्याची गरज लक्षात घेता व कामाची निकड पाहता सद्यस्थितीत या विभागाकडे चालू असलेल्या चिंचवड, भाटनगर येथील मैलाशुध्दीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामधून (निविदा क्र. ७/२-२०१०-११) सदर मिलीटरी डेअरी फार्म येथील काम करून घेणेस (कामाच्या होणा-या स्थळ बदलाबाबत) मान्यता देणेबाबत विचार करणे.

(दिनांक ०२/०८/२०१३ चे सभेत घेण्याचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.३) मनपाचे सन २०१३-१४ च्या अंदाजपत्रकात स्थापत्य विशेष योजना पानांक २९ अ.क्र.१०३ देहू आळंदी रस्ता साखळी क्र. ८/२५० कि.मी. ते १५/२५० कि.मी. ३० मी. डी.पी. प्रमाणे उर्वरित कामे करणे या कामासाठी र.रु.१० कोटी तरतूद केली असल्याने त्या तरतूदीमधून सदर कामासाठी र.रु.९,६३,८०,०००/- (अक्षरी र.रु.नऊ कोटी त्रेसष्ट लाख ऐंशी हजार फक्त) चे खर्चास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक ०२/०८/२०१३ चे सभेत घेण्याचे निर्णयाप्रमाणे)

- विषय क्र.४)** मौजे दापोडी येथील आरक्षण क्र.३/४ मुस्लिम दफनभूमीमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३२२ नुसार दफनविधी करणेस परवानगी देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.
- विषय क्र.५)** डॉ. उदय टेकाळे, सहा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना प्रतिनियुक्तीच्या अटी व शर्तीनुसार दिनांक २७/०८/२०१३ पासून पुढे १ वर्ष कालावधीकरीता मुदतवाढ देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.
- विषय क्र.६)** श्री. सतिश कुलकर्णी, सहा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना प्रतिनियुक्तीच्या अटी व शर्तीनुसार दिनांक ०२/०७/२०१३ पासून पुढे १ वर्ष कालावधीकरीता मुदतवाढ देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.
- विषय क्र.७)** श्री. ज्ञानेश्वर ढेरे, सहा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना प्रतिनियुक्तीच्या अटी व शर्तीनुसार दिनांक २३/०९/२०१३ पासून पुढे १ वर्ष कालावधीकरीता मुदतवाढ देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.
- विषय क्र.८)** मुंबई पुणे रस्त्यावर दापोडी ते पिंपरी चौक कर्ब स्टोन, फुटपाथ, रस्ता दुभाजक इ.देखभाल दुरुस्ती करणे या उपलेखाशिर्षाखाली दापोडी ते निगडी मार्गदर्शक फलक बसविणे व दुरुस्ती करणेकामीचे र.रु.४०,००,०००/- (अक्षरी र.रु.चाळीस लाख फक्त) पर्यंतचे पुर्वगणनपत्रकास मान्यता देणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/ ६९८ /२०१३
दिनांक : २६/०७/२०१३

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.